

संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे
सर्वेक्षण, नियंत्रण तसेच साथीचे रोग यासाठी
नोडल ऑफीसर नेमण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण - २०१५/ प्र.क्र. १५०/ सेवा-२
गोकुलदास तेजपाल रुग्णालय, इमारत संकुल, १० वा मजला
मंत्रालय, मुंबई ४०० ००९.
दिनांक : ११ फेब्रुवारी, २०१६

प्रस्तावना -

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य संस्थामार्फत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण, नियंत्रण तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराची साथ आल्यास साथीवर नियंत्रण व उपचार करण्याकरिता व आटोक्यात ठेवण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय -

संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण, नियंत्रण तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराची साथ आल्यास साथीवर नियंत्रण व उपचार करण्याकरिता व आटोक्यात ठेवण्यासाठी खालील तक्त्यातील स्तंभ क्र. ३ येथील कामाच्या स्वरूपानुसार स्तंभ ४ येथे दर्शविलेल्या नोडल ऑफीसरांची नियुक्ती करण्यात येत आहे :-

अ. क्र.	परिमंडळ स्तर	कामाचे स्वरूप	नियंत्रण/नोडल ऑफीसरचे पदनाम	पर्यवेक्षकीय अधिकाऱ्याचे पदनाम
१	२	३	४	५
१	आरोग्य संस्था स्तर	ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आजार सर्वेक्षण आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण व उपचार	२ वैद्यकीय अधिकारी	तालुका आरोग्य अधिकारी आढावा घेतील (प्रत्येक आठवड्यात)
		शहरी भागातील आजार सर्वेक्षण, संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण	वैद्यकीय अधीक्षक	तालुका आरोग्य अधिकारी सहाय्य करतील
२	जिल्हास्तर	ग्रामीण भागासाठी संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण नियंत्रण व उपचार	जिल्हा साथ नियंत्रण अधिकारी (अतिरिक्त/ सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी) यांचे अधिपत्याखाली जिल्हा क्षयरोग अधिकारी,	जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक आठवड्यात आढावा घेतील

			जिल्हा कुष्ठरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी हे काम करतील	
		शहरी भागातील संसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण व नियंत्रण	निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क)	सहायक संचालक (संसर्गजन्य आजार) प्रत्येक आठवड्यात आढावा घेतील
		महानगरपालिका क्षेत्रामधील साथीच्या रोगाचे सर्वेक्षण	महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी	जिल्हा साथरोग सर्वेक्षण व नियंत्रण अधिकारी
३	मंडळस्तर	सर्व जलजन्य, किटकजन्य व इतर सांसर्गिक/ असांसर्गिक आजारांचे सर्वेक्षण, अहवाल तयार करणे व साथरोग नियंत्रण	सहायक संचालक (संसर्गजन्य आजार)	उपसंचालक (मंडळे) प्रत्येक आठवड्यात आढावा घेतील
		उपसंचालक (मंडळे) स्तरावर संसर्गजन्य आजार तसेच सहसंचालक, संचालक आणि शासनाकडून आलेल्या सर्व सूचनांच्या अंमलबजावणीकरिता	सहायक संचालक (संसर्गजन्य आजार)	उपसंचालक (मंडळे) प्रत्येक आठवड्यात आढावा घेतील
४	राज्यस्तर	क्षयरोग व कुष्ठरोग वगळता उर्वरित संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण	सहसंचालक (संसर्गजन्य आजार)	संचालक प्रत्येक आठवड्यात आढावा घेतील
५	साथीचे रोग	ग्रामीण तसेच शहरी भागात साथ उदभवल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत एकात्मिक आजार सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत (आयडीएसपी) तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार उचित कार्यवाही करण्याकरिता	साथरोग नियोजन व सर्वेक्षण अधिकारी, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार तसेच शहरी भागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज पाहतील	जिल्हा शल्यचिकित्सक (शहरी भाग) जिल्हा आरोग्य अधिकारी (ग्रामीण भाग)

नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून पुढील नमूद जबाबदाऱ्या पार पाडव्यात.

- नोडल ऑफीसर या पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या योजना कार्यक्रमाबाबत केंद्र / राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित रहावे.
- अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित योजना / कार्यक्रमासंदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये समन्वय साधणे.
- संबंधित योजना / कार्यक्रमांबाबत केंद्र स्तरावर होणाऱ्या बैठका / कार्यशाळा इत्यादी प्रसंगी राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणे.
- केंद्र शासनामार्फत संबंधित योजना / कार्यक्रमांबाबत वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांस अनुसरून कार्यवाही करणे.
- योजनाबाबत वृत्तपत्र / वाहिन्यामध्ये येणाऱ्या बातम्यांची चौकशी करून कार्यवाही करणे तसेच संबंधित वृत्तसंस्थेस खुलासा करणे.
- सर्व जिल्ह्यातील तसेच सर्व परिमंडळाच्या अधिपत्याखालील नोडल ऑफीसरांनी आढावा बैठकीसाठी उपस्थित रहावे.
- सर्व नोडल ऑफीसरांचा SMS /Whats App Group तयार करण्याबाबतची कार्यवाही आरोग्य सेवा संचालनालयाने करावी.
- सदर शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र “अ” नुसार संसर्गजन्य रोगांचे अहवाल सादर करावेत.

सदर आदेश तात्काळ अंमलात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र.२०१६०२१०१२५८०२९९१७ असा आहे. हा निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि.पुं.घोडके)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत,

१. आयुक्त (कु.क.) तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
२. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
४. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई

५. अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (सामाजिक बांधिलकी असलेले कार्यक्रम),पुणे
६. सहसंचालक, आरोग्य सेवा (हि.ह.व ज.),पुणे
७. उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व परिमंडळे)
८. संबंधीत सर्व नोडल ऑफीसर
९. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय (सर्व)
१०. जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद (सर्व)
११. मुख्य प्रशासकीय अधिकारी, (सर्व)
१२. मा.मंत्री (सा.आ.) / मा.राज्यमंत्री (सा.आ.) यांचे स्वीय सहायक
१३. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांचे स्वीय सहायक
१४. उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग (सर्व)

विवरणपत्र - अ

संसर्गजन्य रोगांचे अहवाल सादर करण्यासाठी आकृतीबंध (नवीन)



ब) असंसर्गजन्य रोगांचे अहवाल सादर करण्यासाठी आकृतीबंध

